Sagar Systech Limited

12A/1 New Sion Co Operative Housing Society Limited. Sion (West), Mumbai 400022. Tel No: (022) 24018218/ 24018219; Email: <a href="mailto:info@sagarsystech.com">info@sagarsystech.com</a> Web Site: - <a href="mailto:www.sagarsystech.com">www.sagarsystech.com</a>; CIN No: L65990MH1984PLC032779

Ref: SSL/BSE/2022-23/27

12th August, 2022

To,
BSE Limited
Listing Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

Dear Sirs,

Sub: intimation of Newspaper Publication of Extract of Unaudited Financial Results for the Ouarter ended 30th June 2022.

Security Code: 511254

ISIN: INE771Z01015

We enclose herewith copy of Newspaper publication with respect to requirement of regulation 47 of the (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 have been published in the following Newspapers:

- 1. Free Press Journal (English) dated 12th August 2022.
- 2. Navshakti (Marathi) dated 12th August, 2022.

The Newspaper advertisement is also available on the website of the Company at <a href="https://www.sagarsystech.com">www.sagarsystech.com</a>

We request you to take the same on your records.

Thanking You, Yours faithfully,

For Sagar Systech Limited

**Umesh Patil** 

Company Secretary and Compliance Officer

Encl: Copy of Newspaper Publication



युनियन बैंक 🕼 Union Bank Rupa Sapphire, 3d floor, Plot No. 12 Sector 18, Opp. Sanpada station, Off Sion-Panvel Highway, Sanpada 400 705, Navi Mumbai, Maharashtra

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES 15 days E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 rea

with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, th Constructive / Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Unior Bank of India (e-CB & e-AB) (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunde o Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserv Price & the Earnest Money Deposit are also mentioned hereunder:

Date & Time of E-Auction : 30.08.	2022 at 11.00 A. M.
Date & Time of E-Auction: 30.08.  Branch Name & Address: - Vashi Branch (e-Andhra Ba Vashi, Navi Mumbai-400 703. Branch Head: Abhishek Singh Name of the Borrower & Guarantor/s:	ink), Plot No. 74, Sector-17, Persepolis . • Contact No. 6392741791
Name of the Borrower & Guarantor/s :-	Amount Due : ₹36.80.029.67

Mr. Sayyed Shakil Jamil (Applicant) + further interest, cost & expense Mr. Shahnawaz Shakeel Shaikh. (Co-Applicant) Property No. 1: Flat No. 401, 4th floor, A Wing, Casa Adriana Building, Taloja Bypass Road, Kho fillage, Kalyan Taluka, Thane-421 301, Maharashtra. (Property description as specified in the AGREEMENT TO SALE dated 02.12.2016) = On the North: Open; = On the South: Flat No. 402; = On

the East : B wing: •On the West : Lobby [Inder Symbolic Possession] ★Reserve Price: ₹ 42,02,975/-; ★Earnest money to be deposited: ₹ 4,20,2975 (10% R.P.)

1	Name of the Borrower & Guarantor/s :- Mrs. Nutan Vishal Dandge (Applicant) Mr. Vishal Laxmanroa Dandge. (Co-Applicant)	Amount Due : ₹28,65,113/- + further interest, cost & expenses			
	Property No. 2: Room No. 2A/08, Ground Floor, Sadguru CHS., behind St. Mary ICSE School, Nea				

Thane-400 709, Maharashtra. (Property description as specified in the AGREEMENT TO SALE date 20.08.2012) = On the North : 2A/07; = On the South : Internal Road; = On the East : 2A/02; = On th West: Row House [Under Symbolic Possession]

Reserve Price: 737,57,200/-;  $\pm$  Earnest money to be deposited: 73,75,720/- (10% of R. P. Name of the Borrower & Guarantor/s :-

Mr. Lal Mohammad Ansari (Applicant) + further interest, cost & expense Mr. Tauqeer Mushtaque Ansari (Guarantor) Property No. 3 : All that piece and parcel of - CC - Flat No. A-0701, Gardenia Building, CAS. Rio, Kalyan Shill Road, Nr. Khidkaleshwar Temple, Dombivili East, Thane-421 201, Thane. (Propert escription as specified in the AGREEMENT TO SALE dated 07.08.2014) • On the North : Service

Reserve Price: ₹ 41,49,600/-; ★ Earnest money to be deposited: ₹ 4,14,960/- (10% of R. P.) Branch Name & Address :- • Kharghar Branch (e-Corp Bank), "Om Sai", Shop No. 7-11, 23/C ector 7, Service Road, Kharghar (W), Navi Mumbai-410 210. • Branch Head: Ms. Sonika Saxen

Area: •On the South : Boad: •On the East : Boad & Parking Space: •On the West : B wint

 Contact No. 88720 12123. Name of the Borrower & Guarantor/s :-Amount Due : ₹ 43.95.685/ Vir. Manoj Bhau Dawkhai Mrs. Megha Manoj Dawkhar (Co-Applicant) cost & expenses.

Property No. 4: All that piece and parcel of - Flat No. 305, Marval Nandan CHSL., Plot No. 86, Sei 2, Kamothe, Navi Mumbai-410 209 Admeasuing Carpet area 689 Sq. ft. + Terrace area 66.00 Sc t, lying being situated at node Kamothe under 12.5% Gaothan Expansion scheme, Baigad, within the Sub Registration dist. Panvel and Registration Dist. Raigad, Maharashtra (Property description s specified in the Agreement for Sale Deed dated 21.12.2012); ; •On the North : Plot No. 68 •On the South: 15.00 Mt. wide road; •On the East: Plot No. 87; •On the West: Plot No. 88

Reserve Price: ₹ 7794.000/- ★ Earnest money to be deposited: ₹ 7.79.400/- (10% of R. P.)

Branch Name & Address :- • Vikhroli (W) Branch, Mahajan Mills Compound, Lal Bahadu hastri Marg, Vikhroli (W), Mumbai-400 079. • Branch Head : Prem Shankar Verma • Contact No 00046 00790.

Name of the Borrower & Guarantor/s :-Amount Due : ₹ 39.75.709/-Mrs. Chandrahai Httamchand Bohara is on **30.08.2021** + further inter Mr. Uttamchand Bohara, Mr. Deepak Uttamchand Bohara cost & expenses.

Property No. 5 : All that piece and parcel of - Shop No. 9 & 10, Ground Floor, C-Wing, Building N 7, Matoshree Nagar, Matoshree Nagar (Phase I) Co-Op. Housing Society Ltd., Village KohojKuntava Ambarnath West, (Property description as specified in the 8209/2013 Deed dated 28.12.2013 an 8300/2013 dt 28.12.2013. •On the North : Hanuman Mandir; •On the South : KB Road; •On th East : Road: •On the West : Matoshree Nagar, [Under Symbolic Possession]

\* Reserve Price : ₹ 51,30,000/- \* Earnest money to be deposited : ₹ 5,13,000/- (10% of R. P.). Branch Name & Address :- • Kamothe Branch (e-AB), Mayur Park CHS. Ltd., Shop No. 17 0, Sector 36, Kamothe, Navi Mumbai-410 209. • Branch Head : Satyajeet Suman • Contact N 3825371140.

Name of the Borrower & Guarantor/s :-Amount Due: ₹ 18,52,269.74 as Mr. Santha Seelan Gaunder (Applicant). 31.08.2021 Mrs. Rantavati Santha Seelan (Co-Applicant) + further interest, cost & expense Property No. 6: All that piece & parcel of Residential admeasuring approximately 487 Sq. (

situated at the Flat No. 304, 3rd Floor, Silver Apartment, Plot No. 36, Off Old Mumbai Pune Road, Vill. Deravali, Tal.: Panvel, Dist. Raigad-410 206, MH. and **bounded by :** (Property description as specifie in the Agreement for sale dated 31.12.2015) •On the North : Road; •On the South : Residenti Chawl; •On the East: Open Plot; •On the West: Shelkes Buidling, [Under Symbolic Possession] \*Reserve Price: ₹ 20,16,180/- \*Earnest money to be deposited: 2,01,618/- (10% of R. P.)

Name of the Borrower & Guarantor/s :-Amount Due: ₹11.25.072.96 as or Mr. Yogesh Sambhaji Gunjal (Applicant), 31.08.2021 + further interest, cos Mr. Gunjal Dnyandev Sambhaji (Co-Applicant)

Property No. 7: All that piece and parcel of Residential Admeasuring approximately 304 Sq. f situated at the Flat No. 41, 3rd Floor, Om Sai Complex, Devad, Taluka : Panvel, Dist. Raigad-410 206 and bounded by (Property description as specified in the Agreement for sale dated 28.02.2015): • Or the North: Nimbeshwar Shrusthi Complex; •On the South: Open Plot; •On the East: By Road; •O the West: Open Plot. [Under Symbolic Possession]

\*Reserve Price: ₹ 11.38.050/- \*Earnest money to be deposited: 1.13.805/- (10% of R.P.) Branch Name & Address :- • Kharghar Branch, Plot No. 184, Tiara Shopping Complex, Nea

aily Bazar, Sec-13, Kharghar, Navi Mumbai-410 210. • **E-mail ID:** Kharghar@unionbankofindia.co Tel No.: (022) 2774 4364 Name of the Borrower & Guarantor/s : mount Due : ₹ 8.43.57.385.89 a

Mr. Rahul Rajkumar Pathak (Applicant) on 30.09.2021 + further interest 2. Mr. Dinesh Mundra (Co-Anglicant) cost & expenses etc. Property No. 8: All that piece & parcel of - Flat No. 302, 3rd Floor, EPITOME, Jtn. Of 29th & 16th Roai

1, 10 and City Survey No. F/857 & F/858, Village Bandra, Opp. Guru Nanak Gard Bandra (W), Mumbai-400 050, (Property Description as Specified in the Agreement For Sale Dee dated 08.08.2019) ➤ Final Plot No. 11 of TPS No. III & bearing City Survey No. F/857 • On the North: By 29<sup>th</sup> Road; **= On the South :** By Recreation Garden Road; **= On the East :** by 16<sup>th</sup> Road; **= On the We**s : By Plot No.10. ➤ Final Plot No.10 of TPS No. III & bearing City Survey No. F/858. **= On the North :** B Poad; • On the South: By Plot No.12; • On the East: By Plot No.11; • On the West: By Plot No. [Under Symbolic Possession]

Reserve Price : ₹ 7,38,90,000/- ★ Earnest money to be deposited : ₹ 73,89,000/- (10% of R. P. For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in

www.unionbankofindia.co.in 0R https://www.ibapi.in OR www.mstcecommerce.com For Registration and Login & Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

Date :12.08.2022 Authorised Officer, Union Bank of India Place: Thane

**PUBLIC NOTICE** PUBLIC NOTICE

All the concerned persons including bonafied residents, environmental Notice is hereby given to public at large that groups, NGO's and others are hereby informed that the State Environmen Impact Assessment Authority, Maharashtra, has accorded Environmenta my clint Mr.Sanvalaram Ajaram Devasi is tenant in respect of Flat No.16, Bldg No.6 Clearance to M/s. Raj Homes Old Survey No. 127 New Survey No. 49 Hissa No. 1, 2, 3, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 14, 16 & 19 village Mahajanwadi, Taluka and 4th Floor, Navjivan CHS Ltd, Dr.D Bhandkamkar Marg, Lamington Road No. 1, 2, 3, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 14, 16 & 19 kinage ManajariWadi, Taluka and District Thane 401107. Maharashtra for their Proposed Expansion of proposed residential project on plot bearing Old Survey No. 127 New Survey No. 49 Hissa No. 1, 2, 3, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 14, 16 & 19 village Mahajanwadi, Taluka and District Thane 401107. EC No. EC22B038MH164141, File No. SIA/MH/M1S/258546/2022 dated 25/07/2022 the copy of clearance letter is available with the Parivesh portal and may also be seen on the website of the Ministry of Environment and Mumbai -400008.and SLP NO.Co 17848/2015 is file and Order against UNION BANK OF INDIA & ORS Hon'ble Supreme Court Of India AND public at large is hereby intimated not to deal or enter into any kind o agreement or document with respect of said and may also be seen on the website of the Ministry of Environment and Forests at https://parivesh.nic.in Flat, and if done so,the same shall be at the own risk as to cost and consequences.

M/s. Raj Homes
Old Survey No. 127 New Survey No. 49 Hissa No. 1, 2, 3, 5, 6,
8, 9, 10, 11, 12, 14, 16 & 19 village Mahajanwadi, Taluka and
District Thane 401107 Maharashtra

SAFL

## **Sustainable Agro-Commercial Finance Limited**

CIN No. U65999MH2011PLC213640 Regd. Off: 7, Kumtha Street, Ballard Estate, Mumbai-400 001

Dated: 11th day of August, 2022

Shri Sanvalaram.A.Devas

12 Debenture Redemption Reserve

Particulars 4 8 1

Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit

(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

Paid up Equity Share Capital(Face Value of Rs. 5/- Per Share)

Earning Per Share (of Rs. 5/- each) (Not Annualised) : (in Rs.)

www.bseindia.com and on the Company's website: www.kesarinfra.com

Total Income from Operations (net)

Extraordinary items)

Income (after tax)]

Other Equity

Notes:

Basic & Diluted

Place:- Mumbai

Date:- August 11, 2022

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

Corporate Off: 1st Floor, Marshall Building, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai-400 001 Website: www.safl.in

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022

Amount (Rupees in Lakhs)				
SI.	Particulars	Quarter ended		Year Ended
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		(Reviewed)	(Reviewed)	(Audited)
1	Total Income from Operations	950	567	1,919
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items #)	(437)	(626)	(4,102)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items #)	(437)	(626)	(4,102)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items #)	(309)	(461)	(3,051)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1/	(461)	(3,047)
6	Paid up Equity Share Capital	12,000	12,000	12,000
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	1,945	4,840	2,254
8	Net Worth	13,945	16,840	14,254
9	Paid up Debt Capital/Outstanding Debt)	14,766	16,475	15,061
10	Debt Equity Ratio	1.06	0.98	1.06
11	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic	(0.26)	(0.38)	(2.54)
	2. Diluted	(0.26)	(0.38)	(2.54)

# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable Notes:

2.800

a) The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors have approved the above results at their meeting held on August 11, 2022.

b) The above is an extract of the detailed format of the Audited Standalone Financial Results for the quarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchange pursuant to Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Standalone Financial Results for the quarter ended on June 30, 2022 are available on the website of the BSE Limited and the Company (www.safl.in).

c) For the other line items referred in Regulation 52(4) of the LODR Regulations the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the URL (www.bseindia.com)

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020.

Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com

Phone: (+91-22) 22042396/ 22851737 Fax: (+91 -22) 22876162.

CIN: L45203MH2008PLC178061

**Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results** for the Quarter ended 30th June, 2022

Quarter

30/06/2022

780.52

117.54

117.54

81.91

82.70

546.32

1.The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11<sup>th</sup> August 2022 which was chaired by Mr.Prashant Jain, Resolution Professional (RP) and RP took the same on record.

2.The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2022 filed with the BSE Ltd under

Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website

Prashant Jain\*

\* The signature of the Resolution Professional only signifies that the financial Results have been taken on record by him.

Standalone

Year

31/03/2022

3.251.03

529.02

(6,329.31)

7,282.69)

(7,279.51)

7,876.51

546.32

(66.65)

Resolution Professional appointed under IBC Code, 2016 IP Reg No.IBBI/IPA-001/IP-P01368/2018-19/12131

Quarter

30/06/202

824.05

271.09

271.09

236.23

237.46

546.32

2.16

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD.

Quarter

ended

0/06/2022

958.59

(698.52)

(698.52)

(734.15)

546.32

(6.72)

On behalf of the Board of Directors

2.800

Prabhakar Bobde Managing Director & CEO (DIN: 09280816) Date: August 11, 2022 Place : Mumbai

## THE INVESTMENT TRUST OF INDIA LIMITED

Registered Office: ITI House, 36 Dr. R. K. Shirodkar Road, Parel, Mumbai - 400012 Tel: +91-22-4027 3600; Fax: +91-22-40273700; Email: info@itiorg.com Nebsite: www.itiorg.com; CIN.: L65910MH1991PLC062067



THE INVESTMENT TRUST OF INDIA

					(₹in lakh
_			Quarter ende	1	Year ended
Sr. No.	Particulars	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
1	Total Income	8,472.92	8,231.52	8,256.07	33,934.06
2	Net profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and share of profit of associates)	(312.43)	(123.64)	291.33	814.24
3	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional items and share of profit of associates)	(250.61)	18.34	211.20	1,197.0
4	Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items, non-controlling interest and share of profit of associates)	(474.14)	(73.33)	46.11	145.09
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(462.47)	(27.97)	45.68	190.5
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹10 per share)	5,224.22	5,152.03	5,152.03	5,152.0
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	54,930.88
8	Earnings per share before and after extraordinary items (face value of ₹ 10 each)				
	Basic (₹)	(0.09)	0.05	0.12	0.3
	Diluted (₹)	(0.09)	0.05	0.12	0.30

1 The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of The Investment Trust of India Limited ("the Company") at its meeting held on August 11, 2022. The Statutory Auditor of the Company have carried out an Independent Auditors' Review of Interim Consolidated Financial Results.

2 These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

3 The above is an extract of the detailed unaudited quarter ended June 30, 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Financial Results of the quarter ended June 30, 2022 are available on the BSE website at www.bseindia.com; NSE website at www.nseindia.com and the Company's website at www.itiorg.com

Standalone information:

Total Income

(₹ In Lakhs)

Quarter

ended 30/06/202

1.051.05

(591.93)

(591.93)

(636.94)

(635.61)

546.32

(5.83)

Consolidated

Year

ended 31/03/2022

4.253.15

(2,781.39)

(2,781.39)

(2,945.53)

546.32

(26.96)

H R Kilachand

DIN: 00294835

**Executive Chairma** 

(3,625.57)

(732.98) (2,940.85)

2.800

Profit/(Loss) before tax

Profit/(Loss) after tax

Quarter ended Year ended 30.06.2022 31.03.2022 31.03.2022 Unaudited Audited Unaudited Audited 3.688.59 2.864.53 2.996.91 12,430.93 156.89 (277.27)435.46 26.17 457.07 95.40 162.43 (252.94)

For and on behalf of the Board The Investment Trust of India Limited

Mumbai, August 11, 2022 Please visit us at www.itlorg.com

**Particulars** 

Chintan V. Valia Non Executive Chairman DIN: 05333936

(₹ in lakhs)

## SAGAR SYSTECH LIMITED

CIN: L65990MH1984PLC032779 Registered Address: 12A/1, New Sion C.H.S. Ltd., Opp. S. I. E. S College,

Sion (West), Mumbai - 400 022. • Tel: (022) 26232051/ 24018219 E-mail: info@sagarsystech.com • Website: www.sagarsystech.com

Unaudited Financial Results for the Quarter Ended 30-06-2022 (Rs. in Lakhs)

Sr.		Quarter Ended			Year Ended
No.	PARTICULARS	30.6.2022	31.3.2022	30.6.2021	31.3.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations / Other Income	-	15.38	3.26	26.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.86)	11.06	(0.42)	8.35
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.86)	11.06	(0.42)	9.45
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.86)	9.96	(0.42)	8.35
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax)]	(68.36)	(45.88)	14.08	(244.53)
6	Equity Share Capital	32.00	32.00	32.00	32.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve in Last Audited Accounts )				56.77
8	Earning Per Share (F.V. Rs. 10/- each)				
	a. Basic:	(1.21)	3.11	(0.13)	2.61
	b. Diluted:	(1.21)	3.11	(0.13)	2.61

The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 10th August 2022. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion. These financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment

accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Sec 133 of the Companies Act. 2013 read with the relevant rules issued there under. The date of transition to Ind AS is 1st April, 2016.

The figure for the previous periods have been re-grouped, wherever necessary. The above is an extract of detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges

under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange's website www.bseindia.com and company's website www.sagarsystech.com

For & on behalf of SAGAR SYSTECH LIMITED

Place: Mumbai Date: 10-08-2022

MEENA MUKESH BABU
MANAGING DIRECTOR
DIN: 00799732

Con	t									Total Ou
Sr. No.	File No/Name Of The Borrower And Co Borrower	Address Of Montgaged Property	Date of Demand Notice Sent	Total Outstanding Dues as per Demand Notice (Amount in Rs)	Symbolic Possession Date		File No/Name Of The Borrower And Co Borrower	Address Of Mortgaged Property	Date of Demand Notice Sent	Dues Demar (Amou
102	MH0340610007602 / Rajendra Bhaskar Jadhav (Applicant)	Gut No: S No 71, Shivrachana Apt, Flat No: 102 B, Floor No: Upper Gr, Plot No: Hissa No 01, Land Mark: Ratnagiri Rly Stn, Village: Maujr Khedashi, Location: Khedashi,	22.09.2021	1070471	10.08.2022		MH0340610006174 / Arumugam A (Applicant)	Gut No: 227, Sunshine Green Park, Flat No: Flat 303/A Wing, Floor No: 3Rd Floo, Plot No: 227, Street Name: Gokhivare, Land Mark: Near Vidya Vikas School, Village: Gokhivare, Location: Vasai Road E, Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401202.	17.11.2021	102
103	MH0340610001391 / Gautam Rajendra Kagda (Applicant) & Sujata Gautam	Taluka: Ratnagiri, State: Maharashtra, Pin Code: 415639.  Gut No: 177/5, Soham Apartment, Flat No: 201, Street Name: Bolinj, Land Mark: Boleshwar Road, Location: Virar (W), State: Maharashtra, Pin Code: 401303.	22.09.2021	1070130	10.08.2022	117	MH0340610005053 / Sunil Kumar Chaudhary (Applicant)	Gut No: 355 356 358, Mayureshwar Apartment, Flat No: A 202, Floor No: 2Nd, Plot No: Bidg No 8, Street Name: Gass Village, Land Mark: Gass Village, Village: Gass, Location: Nallasopara (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401203.	20.07.2021	106
104	Kagda (Co-applicant) MH0340610001660 / Pravin Sambhaji Sawant (Applicant) & Soniya Pravin Sawant (Co-applicant)	Gut No: 181, Shreeji Apt. New Shreeji Apt Chs, Flat No: A/304, Floor No: 3Rd, Street Name: Sai Jivdani Complex, Land Mark: Nr Mother Mery School, Village: Nile More, Location: Nallosapare E. Taluka: Vasai. State: Maharash		1109154	10.08.2022		MH0340610006163 / Narayan Ramlal Prajapati (Applicant)	Gut No: 167, Sai Apartment, Flat No: A 103, Floor No: 1St, Plot No: Bldg No 04, Street Name: Kargil Nagar, Sector Ward No: Manvel Pada Road, Land Mark: Kali Mata Mandir, Village: Virar, Location: Virar (E), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.		101
105	MH0340610001057 / Krishanchand Kharbhan Chube (Applicant)	Santoor Chsl, Flat No: A-301, Floor No: 3Rd, Street Name: Vasant Nagari, Sector Ward No: I, Land Mark: Vasant Nagari Circle, Location: Vasai Road E, State: Maharashtra, Pin Code: 401208.		1233988	10.08.2022		MH0340610001802 / Mahakant Dani Mishra (Applicant)	Vishnu Prasad Apt Bldg No-04, Flat No: 403, Floor No: 4Th, Street Name: Bhati Bunder Road, Land Mark: Near Shri Ram Mandir, Village: Agashi, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.	20.07.2021	103
106	MH0340610004282 / Rajesh Bhaguram Pawar (Applicant)	Gut No: S No-32B, Siddhi Vinayak Apartment, Flat No: Flat No-402, Floor No: 4Thfloor, Street Name: Siddhi Vinayak Apartment, Land Mark: Near Bhavesh Plaza Build, Location: Nallasopara (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401203.		1098845	10.08.2022	120	MH0340610008754 / Dharambir Ranjit Singh (Applicant) & Radhika Ranjit Singh (Co-applicant)	Gut No: 390391, Pavani Heights Bldg No 2, Flat No: 201 Wing A, Floor No: 2Nd, Plot No: 390391, Street Name: Parasnath Township, Sector Ward No: Ward No 5, Land Mark: Saravali, Village: Umroli, Location: Umroli, Taluka: Palghar, State: Maharashtra, Pin Code: 401404.	26.02.2022	100
	MH0340600109100 / Ashok Jayantilal Pandya (Applicant) & Arpita Ashok Pandya (Co-applicant)	Neminath Nagar Chsl, Flat No: 03 G, Floor No: Gr Floor, Street Name: Achole Road, Land Mark: Near Hotel Jaya Palace, Location: Nallosapare E, State: Maharashtra, Pin Code: 401209.	28.08.2021	1115313	10.08.2022	121	MH0340610008557 / Prashant Prakash Patade (Applicant) & Jayshree Prakash Patade (Co-applicant)	Gut No: 232 234 241, Reliable Swapna Nagari Bg No 13, Flat No: 205, Floor No: 2Nd, Plot No: 232 234 241 And Othe, Street Name: Western Express Highway, Sector Ward No: 05, Land Mark: Near Pelhar Hotel, Village: Pelhar, Location: Nallosapare E, Taluka: Vasai, State: Maharashtra. Pin Code: 401209.	17.11.2021	99
	MH0340610006321 / Samuel John Gospal (Applicant) & Perpetual Samuel Gospal (Co-applicant)	Gut No: 211, Sita Complex Chs Ltd, Flat No: Flat 103 Wing C, Floor No: 1St Floo, Plot No: 211, Street Name: Shankeshwar Nagar, Land Mark: Near Sai Baba Temple, Village: Achole Road, Location: Nallosapare E, Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401209.		1105408	10.08.2022		MH0340610004918 / Shakuntala Babu Purbiya (Applicant)	Gut No: 423, Vinay Kutir Chsl, Flat No: Flat No.A/001, Floor No: Ground, Plot No: Bldg No.01, Street Name: Tirupati Nagar Phase Ii, Sector Ward No: Unitech Road, Land Mark: Near Royal Acadamy Schoo, Village: Virar, Location: Virar (W), Taluka: Vasai, State:	17.05.2021	110
109	MH0340610004850 / Roshan Hassan Mulla (Applicant)	Bldg No A-5 Vighnahar Chsl, Flat No: 4, Floor No: 1St, Plot No: 1 1B, Sector Ward No: Sector 21, Land Mark: Behind Mtnl, Village: Nerul, Location: Nerul Node-III, Taluka: Thane, State: Maharashtra, Pin Code: 400706.		1076354	10.08.2022		MH0340610002028 / Ganesh Shivaji Pawar (Applicant) & Radha Ganesh	Maharashtra, Pin Code: 401303.  Gut No: 347A/6-347A/7, Star Sheraton, Flat No: C-004, Floor No: Gr, Street Name: Y.K.Nagar Nx Road, Land Mark: Expert International Sch, Village: Bolini, Location:	17.05.2021	105
	MH0340610002866 / Amit Yashwant Rane (Applicant)	Gut No: 242, Aastha Sahavas, Flat No: F/203, Floor No: 2Nd Flr, Street Name: Evershine City Last Stop, Sector Ward No: Opp. Ghar Ho To Aisa, Land Mark: Opp. Ghar Ho To Aisa, Village: Achole, Location: Nallosapare E, Taluka: Vasai, State:		1369207	10.08.2022	▮▮	Pawar (Co-applicant) MH0340610008750 / Ratnakar Gopinath Kharat (Applicant) & Roshni	Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.  Gut No: 192 193 H No 02, Shiv Asthan Chsl Bldg No 06, Flat No: 204, Floor No: 2Nd, Plot No: 128, Street Name: Gokul Township Circle, Sector Ward No: Axis Bank, Land Mark: Nr	28.08.2021	103
111	MH0340610006498 / Raghunath B Jaiswal (Applicant)	Maharashtra, Pin Code: 401209.  Gut No: 41, Sai Sadan Bidg No 02 Chsi, Flat No: Flat No C 04, Floor No: Ground, Piot No: 41, Street Name: Santosh Bhavan, Land Mark: Opp Rahul Hindi School, Village: Tulini,		1035579	10.08.2022		Ratnakar Kharat (Co-applicant)	Gokul Township Circle, Village: Bolinj, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.		
112	MH0340610005533 / Manish Suresh	Location: Nallosapare E, Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401209.  Gut No: 141, Chandresh Corner B-3/B-4 Chsl, Flat No: B3/004, Floor No: Ground, Street	17.05.2021	1115208	10.08.2022	J∎I	MH0340600109099 / Rajesh Krishna Singh (Applicant)	Sai Chhaya Apartment, Flat No: 102, A-Wing, Street Name: Near Padmavati Nagar, Land Mark: Padmavati Nagar, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.	17.05.2021	106
	Chavan (Applicant) & Suresh Jagannath Chavan (Co-applicant)	Name: Sai Nagar, Land Mark: Lodha Complex, Village: Nilemore, Location: Nallasopara (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401203.						ereby called upon to hand over vacant and peaceful possession of the respective propertie		
113	Mh0340610004849 / Uttam Davlat Telang (Applicant)	Gut No: 183, Kunal Heights, Flat No: 407, Floor No: 4Th, Street Name: Siddhi Road, Land Mark: Nr. Shree Clinic, Village: Phursungi, Location: Phursungi, Taluka: Haveli, State: Maharashtra, Pin Code: 412308.		1021694	10.08.2022	with Pro	the provisions provided under the SARFAl perties/Secured Assets or any part thereof	ned to proceed to take physical possession of the above properties forcibly by adopting met ESI ACT 2002 and rules thereto. The BORROWERS and the <b>PUBLIC IN GENERAL</b> is here f and any dealing with the Properties/Secured Assets will be subject to charge of GICHFL f th the further interest thereon until payment in full.	by cautioned	not to dea
114	MH0340610004148 / Jitendra Dattaram Shinde (Applicant)	Gut No: S.No.70, Rushikesh Apartment, Flat No: Flat No.402, Floor No: 4Th, Street Name: Jivdani Cross Road, Land Mark: Sahakar Nagar, Village: Virar, Location: Virar (E), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.	17.05.2021	1093494	10.08.2022	The	Borrower's attention is invited to provis	sions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem t	he secured a	ssets.
115	MH0340610003288 / Santosh Phulchand Yadav (Applicant)	Gut No: 22, Rudra Apt, Flat No: Fit No.106, Floor No: 1St Fir, Street Name: Valiv Road, Sector Ward No: Nr Vithal Mandir, Land Mark: Behind Vithal Mandir/Val, Village: Valiv, Location: Valiv, Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401208.		1055415	10.08.2022	Ш	e : 12.08.2022			For Gi
L							ee : Virar			Au

Sr. No.	File No/Name Of The Borrower And Co Borrower	Address Of Mortgaged Property	Date of Demand Notice Sent	Total Outstanding Dues as per Demand Notice (Amount in Rs)	Symbolic Possession Date
116	MH0340610006174 / Arumugam A (Applicant)	Gut No: 227, Sunshine Green Park, Flat No: Flat 303/AWing, Floor No: 3Rd Floo, Plot No: 227, Street Name: Gokhivare, Land Mark: Near Vidya Vikas School, Village: Gokhivare, Location: Vasai Road E, Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401202.	17.11.2021	1026111	10.08.2022
117	MH0340610005053 / Sunil Kumar Chaudhary (Applicant)	Gut No: 355 356 358, Mayureshwar Apartment, Flat No: A 202, Floor No: 2Nd, Plot No: Bldg No 8, Street Name: Gass Village, Land Mark: Gass Village, Village: Gass, Location: Nallasopara (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401203.	20.07.2021	1067382	10.08.2022
118			22.09.2021	1019427	10.08.2022
119	19 MH0340610001802 / Mahakant Dani Wishnu Prasad Apt Bldg No-04, Flat No: 403, Floor No: 4Th, Street Name: Bhati Bunder Road, Land Mark: Near Shri Ram Mandir, Village: Agashi, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.		20.07.2021	1037133	10.08.2022
120	MH0340610008754 / Dharambir Ranjit Singh (Applicant) & Radhika Ranjit Singh (Co-applicant)	Gut No: 390 391, Pavani Heights Bldg No 2, Flat No: 201 Wing A, Floor No: 2Nd, Plot No: 390 391, Street Name: Parasnath Township, Sector Ward No: Ward No 5, Land Mark: Saravali, Village: Umroli, Location: Umroli, Taluka: Palghar, State: Maharashtra, Pin Code: 401404.	26.02.2022	1000354	10.08.2022
121	MH0340610008557 / Prashant Prakash Patade (Applicant) & Jayshree Prakash Patade (Co-applicant)	Gut No: 232 234 241, Reliable Swapna Nagari Bg No 13, Flat No: 205, Floor No: 2Nd, Plot No: 232 234 241 And Othe, Street Name: Western Express Highway, Sector Ward No: 05, Land Mark: Near Pelhar Hotel, Village: Pelhar, Location: Nallosapare E, Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401209.	17.11.2021	996721	10.08.2022
122	MH0340610004918 / Shakuntala Babu Purbiya (Applicant)	Gut No: 423, Vinay Kutir Chsl, Flat No: Flat No.A/001, Floor No: Ground, Plot No: Bldg No.01, Street Name: Tirupati Nagar Phase Ii, Sector Ward No: Unitech Road, Land Mark: Near Royal Acadamy Schoo, Village: Virar, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.	17.05.2021	1108006	10.08.2022
123	MH0340610002028 / Ganesh Shivaji Pawar (Applicant) & Radha Ganesh Pawar (Co-applicant)	Gut No: 347A/6-347A/7, Star Sheraton, Flat No: C-004, Floor No: Gr, Street Name: Y.K.Nagar Nx Road, Land Mark: Expert International Sch, Village: Bolinj, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.	17.05.2021	1051632	10.08.2022
124	MH0340610008750 / Ratnakar Gopinath Kharat (Applicant) & Roshni Ratnakar Kharat (Co-applicant)	Gut No: 192 193 H No 02, Shiv Asthan Chsl Bldg No 06, Flat No: 204, Floor No: 2Nd, Plot No: 128, Street Name: Gokul Township Circle, Sector Ward No: Axis Bank, Land Mark: Nr Gokul Township Circle, Village: Bolinj, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.		1032771	10.08.2022
125	MH0340600109099 / Rajesh Krishna Singh (Applicant)	Sai Chhaya Apartment, Flat No: 102, A-Wing, Street Name: Near Padmavati Nagar, Land Mark: Padmavati Nagar, Location: Virar (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303.		1068395	10.08.2022

URTHER, to this notice, the Borrowers are hereby called upon to hand over vacant and peaceful possession of the respective properties to GICHFL within 7 days from the date of this otice, else the undersigned shall be constrained to proceed to take physical possession of the above properties forcibly by adopting method/s and/or may dispose the properties in line ith the provisions provided under the SARFAESIACT 2002 and rules thereto. The BORROWERS and the PUBLIC IN GENERAL is hereby cautioned not to deal with the above referre troperties/Secured Assets or any part thereof and any dealing with the Properties/Secured Assets will be subject to charge of GICHFL for the amount mentioned herein above against roperties/Secured Assets which is payable with the further interest thereon until payment in full.

For Gic Housing Finance Ltd. Sd/-Authorised Signator

यूनियन बैंक 🌘 Union Bank

मिक्यरिटायदोशन ॲपड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाज्ञिअल ॲमेटम ॲपड एन्फोर्ममेंट ऑफ मिक्यरिटी

इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) च्या

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेर्ल

स्थावर मिलकत तारण धनकोंकरे गहाण/प्रभारित आहे जिल्ला अन्त्ययीक/पत्यथ कब्ब्ला यनियन बँक ऑफ

इंडिया (ई-सीबी आणि ई-एबी) (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतली आहे ती खालील

. नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून **युनियन बँक ऑफ इंडिया**ची खालील नमूद थकबाकी वसूल करण्यासाठी

खालील नमूद तारखेस ''जे आहे जेथे आहे,'' 'जे आहे जसे आहे,'' आणि ''जे काही आहे तेथे तत्वाने' विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा येथ खाली नमूद केलेली आहे.

ई-लिलावाची तारीख आणि वेळः ३०.०८.२०२२, स. ११.००

शाखेचे नाव आणि पत्ता : वाशी शाखा (ई-आंधा बँक), प्लॉट क्र. ७४. सेक्टर-१७. परसेपॉलिस, वाशी,

मिळकत क्र. १: फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, ए विंग, कासा ॲड्रियाना बिल्डिंग, तळोजा बायपास रोड, खोनी

करारामध्ये अधिक स्वरूपात मिळकतीचे वर्णन). उत्तरेस: मोकळा, दक्षिणेस: फ्लॅट क्र. ४०२, **पूर्वेस**: बी विंग,

• राखीव किंमत : रु. ४२,०२,९७५/- • जमा करावयाची इसारा स्क्कम : रु. ४,२०,२९७.५/- (१०%

मिळकत क्र. २: रूम क्र. २ए/०८, तळमजला, सदगुरू सीएचएस., सेंट मेरी आयसीईसी शाळेमागे, कॉर्पोरेशन

बँक आणि हन्मान मंदिर जवळ, डी-मार्ट जवळ, ठाणे बेलापुर रोड, सेक्टर-१०, कोपरखैरणे, ठाणे-४०० ७०९

महाराष्ट्र. (दिनांक २०.०८.२०१२ रोजीच्या विक्रीकरीता करारामध्ये अधिक स्वरूपात मिळकतीचे वर्णन)

उत्तरेसः २ए/०७, दक्षिणेसः अंतर्गत रोड, पूर्वेसः २ए/०२, पश्चिमेसः रो हाऊस (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

• राखीव किंमत : रु. ३७,५७,२००/- • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. ३,७५,७२०/- (आर.पी

मिळकत क्र. ३ : सीसी-फ्लॅट क्र. ए-०७०१, गार्डेनिया बिल्डिंग, कासा रिओ, कल्याण शिळ रोड, खिडकाळेश्वर मेरिर जवळ, डॉविवली पूर्व, ठाणे-४२१ २०१, ठाणे <mark>च्या सर्व मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.</mark> (दिनांक ७७.०८.२०१४ रोजीच्या विक्रीकरीता करारामध्ये अधिक स्वरूपात मिळकतीचे वर्णन). उत्तरेस:

सर्व्हिस क्षेत्र, **दक्षिणेस:** रोड, <mark>पूर्वेस:</mark> रोड आणि पार्किंग क्षेत्र, **पश्चिमेस:** बी विंग. (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

• राखीव किंमत : रु. ४१,४९,६००/- 🕒 जमा करावयाची इसारा रक्कम : रु. ४,१४,९६०/- (आर.पी.

शाखेचे नाव आणि पत्ता : खारबर शाखा (ई-कॉर्प बँक), ''ओम साई'', दुकान क्र. ७-११, २२/सी, सेक्टर ७, सर्व्हींस रोड, खारबर (प), नवी मुंबई-४१० २१०. शाखा प्रमुख: कु. सोनिका सबसेना संपर्क क्र.:

मिळकत क्र. ४: उप नोंदणीकृत जिल्हा पनवेल आणि नोंदणीकृत जिल्हा रायगड, महाराष्ट्र मधील १२.५% गावठन

वेस्तार स्किम अंतर्गत नोड कामोठे येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित फ्लॅट क्र. ३०५, मार्वेल नंदन त्रीएचएसएल., प्लॉट क्र. ८६, सेक्टर २२, कामोठे, नवी मुंबई-४१० २०९, **मोजमापित चटई क्षेत्र** ६८९ चौ.फूट

+ टेरेस क्षेत्र ६६.०० चौ.फूट. च्या सर्व मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. (दिनांक २९.१२.२०९२

रोजीच्या विक्री विलेखामध्ये अधिक स्वरूपात मिळकतीचे वर्णन), उत्तरेस: प्लॉट क्र. ६८, दक्षिणेस: १५,००

• राखीव किंमत : रु. ७७,९४,०००/- 🔝 जमा करावयाची इसारा रक्कम : रु. ७,७९,४००/- (आर.पी

**शाखेचे नाव आणि पत्ता : विक्रोळी (प) शाखा**, महाजन मिल्स कंपाऊंड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी

<u>मिळकत क्र. ५:</u> गाव कोहोज कुंटावली, अंबरनाथ पश्चिम च्या मातोश्री नगर (फेज १) को-ऑप. हौिसंग

१० च्या सर्व मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. (दिनांक २८.१२.२०१३ रोजीच्या ८२०९/२०१३ विलेख आणि दि. २८.१२.२०१३ रोजीच्या ८३००/२०१३ मधील अधिक स्वरूपात मिळकतीचे वर्णन).

उत्तरेस: हनमान मंदिर, दक्षिणेस: के.बी. रोड, पर्वेस: रोड, पश्चिमेस: मातोश्री नगर (सांकेतिक कब्ज

• राखीव किंमत : रु. ५१,३०,०००/- 💮 • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. ५,१३,०००/- (आर.पी

शाखेचे नाव आणि पत्ता: कामोठे शाखा (ई-एबी), मयुर पार्क सीएचएस लि, दुकान क्र. १७ ते २०, सेक्टर

<u>मिळकत क्र. ६ :</u> फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, सिल्वर अपार्टमेंट, प्लॉट क्र. ३६, जुना मुंबई पुणे रोड लगत, ग

भाग आणि विभाग आणि सिमाबद्ध द्वारे: (दिनांक ३९.९२.२०९५ रोजीच्या विक्रीकरीता करारामध्ये

अधिक स्वरूपात मिळकतीचे वर्णन). **उत्तरेस:** रोड, **दक्षिणेस:** रहिवासी चाळ, **पूर्वेस:** मोकळा प्लॉट, **पश्चिमेस:** 

राखीव किंमत : रु. २०,१६,१८०/- 🍨 जमा करावयाची इसारा रक्कम : रु. २,०१,६१८/- (१०%

मिळकत क्र. ७: फ्लॅट क्र. ४१, ३रा मजला, ओम साई कॉम्प्लेक्स, देवाड, तालुका: पनवेल, जि. रायगड-४१०

२०६ आणि सिमाबद्ध द्वारे: (दिनांक २८.०२.२०१५ रोजीच्या विक्रीकरीता करारामध्ये अधिक स्वरूपात

मेळकतीचे वर्णन) **चे सर्व ते भाग आणि विभाग. उत्तरेस:** निंबेश्वर सृष्टी कॉम्प्लेक्स, **दक्षिणेस:** मोकळा प्लॉट,

• राखीव किंमत : रु. ११,३८,०५०/- 🛛 • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. १,१३,८०५/- (आर.पी.

**शाखेचे नाव आणि पत्ता : खारघर शाखा**, प्लॉट क्र. १८४, तियारा शॉपिंग कॉम्प्लेक्स, डेली बाझार जवळ,

सेक्ट-९३, खारघर, नवी मुंबई-४१० २१०. **ईमेल आयडी:** kharghar@unionbankofindia.com **द्र. क्र**.

**मिळकत क्र. ८:** फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, एपिटोम, २९वा आणि १६व्या रोड चे जंबशन, अंतिम प्लॉट क्र

मुंबई-४०० ०५० चे सर्व ते भाग आणि विभाग. (दिनांक ०८.०८.२०१९ रोजीच्या विक्री करारामध . अधिक स्वरूपात मिळकतीचे वर्णन). टीपीएस क्र. III चा अंतिम प्लॉट क्र. ११ आणि धारक शहर सर्व्हे क्र.

११, १० आणि शहर सर्व्हे क्र. एफ/८५७ आणि एफ/८५६, गाव बांद्रा, गुरू नानक गार्डन समोर, बांद्रा (प.),

एफ/८५७ उत्तरेसः २९व्या रोड द्वारे, **दक्षिणेसः** रिक्रिएशन गार्डन रोड द्वारे, **पूर्वेसः** १६ व्या रोड द्वारे, **पश्चिमेसः** 

प्लॉट क. १०. टीपीएस क. III चा अंतिम प्लॉट क. १० आणि धारक शहर सर्व्हें क. एफ/८५८. उत्तरेस: २९०वा

रोड द्वारे, दक्षिणेस: प्लॉट क्र. १२ द्वारे, पूर्वेस: प्लॉट क्र. ११ द्वारे, पश्चिमेस: प्लॉट क्र. ९ द्वारे. (सांकेतिक

• राखीव किंमत : रु. ७,३८,९०,०००/- 💮 • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. ७३,८९,०००/

विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलाकरिता कृपया www.unionbankofindia.co.in किंवा

https://www.ibapi.in किंवा www.mstcecommerce.com मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

नोंदणी करीता आणि लॉगईन आणि बोर्लीच्या नियमा करीत

३६, कामोठे, नवी मुंबई-४९०२०९. **शाखा प्रमुख**ः सत्यजीत सुमन **संपर्क क्र**.: ८८२५३७९१४०

मी. रूंद रोड, पूर्वेस: प्लॉट क्र. ८७, पश्चिमेस: प्लॉट क्र. ८५. (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

(प), मुंबई-४०० ०७९. शाखा प्रमुखः प्रेम शंकर वर्मा संपर्क क्र.: ९००४६००७९०.

तरतुर्दीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता १५ दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना.

नवी मुंबई-४०० ७०३. **शाखा प्रमुख:** अभिषेक सिंग संपर्क क्र.: ६३९२७४१७९१

कर्जदार आणि हमीदारांचे नावः

कर्जदार आणि हमीदारांचे नाव:

कर्जदार आणि हमीदारांचे नावः

श्री. लाल मोहम्मद अन्सारी (अर्जदार)

श्री. तौकीर मुश्ताक अन्सारी (सह-अर्जदार)

चा १०%)

चा १०%)

चा १०%)

चा १०%)

८८७२०१२१२३.

कर्जदार आणि हमीदारांचे नावः

कर्जदार आणि हमीदारांचे नाव

श्रीम. चंद्राबाई उत्तमचंद बोहरा

श्री. संथा सीलन गौंडर (अर्जदार)

कर्जदार आणि हमीदारांचे नावः

चा १०%)

(०२२) २७७४ ४३६४

(आर.पी. चा १०%)

दिनांक : १२.०८.२०२२ ठिकाणः ठाणे

कर्जदार आणि हमीदारांचे नावः

श्री. दिनेश मृंद्रा (सह-अर्जदार)

श्री. राहल राजकुमार पाठक (अर्जदार),

श्री. योगेश संभाजी गुंजल (अर्जदार)

श्री. गुंजल ज्ञानदेव संभाजी (सह-अर्जदार)

पूर्वेस: रोड द्वारे, पश्चिमेस: मोकळा प्लॉट.(सांकेतिक कब्जा अंतर्गत)

श्रीम, रानतावती संधा सीलन (सह-अर्जदार)

शेल्केस बिल्डिंग (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

श्री. उत्तमचंद बोहरा, श्री. दीपक उत्तमचंद बोहरा

श्रीम, मेघा मनोज दावखर (सह-अर्जदार)

श्री. मनोज भाऊ दावखर

श्रीम, नतन विशाल दांडगे (अर्जदार)

श्री. सच्येद शकिल जमिल (अर्जदार)

श्री. शाहनवाझ शकील शेख (सह-अर्जदार)

पश्चिमेस: लॉबी (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

श्री. विशाल लक्ष्मणराव दांडगे (सह-अर्जदार)

विभागीय कार्यालय :

थकबाकी रक्रमः रु. ३६,८०,०२९.६७

+ पुढील व्याज, खर्च आणि परिव्यय

थकवाकी रक्तमः रु. २८,६५,११३/-

+ पुढील व्याज, खर्च आणि परिव्यय

थकवाकी रक्कमः रु. २९.८०.१८०.९२/-

+ प्ढील व्याज, खर्च आणि परिव्यय

थकवाकी रक्रमः ०५.०७.२०२१ रोजीस

+ पढील व्याज, खर्च आणि परिव्यय

+ पुढील व्याज, खर्च आणि परिव्यय

थकबाकी रक्रम: ३१.०८.२०२१ रोजीस

रु. १८.५२,२६९.७४/-

+ पुढील व्याज, खर्च आणि परिव्यय

थकवाकी रक्रमः ३१.०८.२०२१ रोजीस

**च. ११,२५,०७२.९६/-**

+ पढील व्याज, खर्च आणि परिव्यय

थकवाकी सक्रम: ३०.०९.२०२१ रोजीस

**च. ८,४३,५७,३८५.८९/-**

+ पुढील व्याज, खर्च आणि परिव्यय

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

क. ४३,९५,६८५/

क्र. १२, सेक्टर १८, सानपाडा स्टेशन समोर, सायन पनवेल हायवे

गत, सानपाडा-४०० ७०५, नवी

# भडाऱ्यात पावसाचा हाहाकार

### वार्ताहर/भंडारा

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बघेडा तलाव ओवर फ्लो झाले. बघेडा गावात तलावाच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे सुमारे ४० घरांचे प्रचंड नुकसान झाले. या गावातील तब्बल १९० लोकांना गर्रा बघेड्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक

फॉर्म नं. १४

(रेग्युलेशन ३३(२) पहा

रजि. एडी/स्पीड पोस्ट, दस्ती द्वारे न झाल्यार

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.२ मंबर्ड येथे वित्त मंत्रालय, भारत सरकार

मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाब

मार्केट, कलाबा, मुंबई-४००००५.

<u>मागणी सूचना</u>

ची कलम २५ ते २८ आणि आयकर अधिनियम,

१९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम २ अन्वये

गरसी/१९०/२०१५ - पुढील दिनांक:९/०८/२०२२

बँक ऑफ बडोदा (देना बँक)

विरुद्ध

मे. स्नेहा हार्डवेअर आणि अन्य.

येथे मस्तानी मंजिल, १ला मजला, खोका बाजार,

येथे फ्लॅट क्र. ०१, तळ मजला, धर्नेंद एचएसजी

को.ऑप. सोसायटी लि., हाजी बापू रोड, मालाड

(सीडी ३) चिराग एस. दलाल (प्रति. क्र. ३) येथे फ्लॅट क्र. ०१, तळ मजला, धर्नेंद एचएसजी

को.ऑप. सोसायटी लि., हाजी बापू रोड, मालाड

याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, तुमच्याकडून

ओए क्र.२४८ सन २०१३ मध्ये पीठासिन

अधिकारी, कर्ज वसूली न्यायाधिकरण-॥ यांनी

पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या बोली

वसुली प्रमाणपत्रानुसार 🛭 रू. १४,२२,०००.००

(रुपये चौदा लाख बावीस हजार मात्र) ही रक्कम

देणे आहे. अर्जदार हे रु. १४,२२,०००.०० (रुपये

बौटा लाख बाबीस हजार मात्र ) त्यासह रू ===

(रुपये----) सह २३/०८/२०१३ पासन

सी.डी. क्र. १,२ आणि ३ (संयुक्तपणे आणि

वेगवेगळे) यांच्याकडून येणाऱ्या वसुलीपर्यंत दरसाल १७.७५% सरळ दराने पुढील व्याजाची क्रमेच्या वसुलीचे हक्कदार आहेत.

तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून १'

देवसांत वरील रक्कम जमा करण्यासाठ

बोलाविण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास

रेकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँक्रप्टसी ॲक्ट

१९९३ च्या कायद्यानसार वसली करण्यात येईल

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे

ए) निष्पादन प्रक्रियेच्या/प्रमाणपत्राच्या सदर

सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता

बी) सदर सूचनेच्या बजावणी संबंधात आलेल

आणि थकीत रकमेच्या वसलीकरिता करावयाच्या

तुम्हाला याद्वारे आदेश देण्यात येतो की, पुढील

कार्यवाही करिता निम्नस्वाक्षरीकारांसमक्ष २

ऑगस्ट, २०२२ रोजीस दु.२.३० वा.हजर राहावे

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्य

शिक्क्याने ०४/०८/२०२२ रोजीस दिले.

इतर प्रक्रियेचा सर्व दर, प्रभार आणि खर्च.

दायित्व :-

देय असे व्याज

(सीडी-१) मे. स्नेहा हार्डवेअर,

२८, सारंग स्ट्रीट, मस्जिद बंदर.

. (सीडी–२) स्नेहा सी. दलाल

(पूर्व), मुंबई - ४०० ०९७

(पूर्व), मुंबई - ४०० ०९७

मुंबई – ४०० ००३

रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँक्रप्टसी ऑक्ट. १९९३

शाळेत स्थलांतरित केले. विशेष म्हणजे बघेड्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली आले. लोकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. या शाळेत तात्पुरती राहण्याची व जेवनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आता नुकसानीचा पंचनामा करीत नुकसानभरपाई देण्याची मागणी

करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे. दमदार पावसामुळे नदी नाले ओसंडन वाहत आहेत. वैनगंगा

नदीची धोका पातळी २४५.५० इतकी असली तरी गुरुवारी २४६.९७ धोका पातळीच्यावर पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आली आहेत.

भंडारा जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच मध्य प्रदेशातील संजय सरोवरातून पाणी सोडण्यात आले. पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदी आपल्या धोकापातळीच्या दीड मीटरवर वाहत आहे.

## सागर सिस्टेक लिमिटेड

सीआयएन : एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३२७७९ नोंदणीकृत पत्ता : १२ए/१, न्यू सायन सी. एच. एस. लि., एस. आय. ई. एस. कॉलेज समोर, सायन (पश्चिम), मुंबई-४०० ०२२. • दू: (०२२) २६२३२०५१/२४०१८२९९

	(रु. लाखांत)						
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
क्र.		३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२		
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न/इतर उत्पन्न	-	१५.३८	३.२६	२६.९७		
2	कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा)	(३.८६)	११.०६	(6.83)	८.३५		
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा						
	अनन्यसाधारण बाबींपूर्वी)						
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ	(३.८६)	११.०६	(٥.४२)	9.84		
	नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)						
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ	(३.८६)	९.९६	(9,87)	८.३५		
	नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)						
વ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक	(६८.३६)	(४५.८८)	१४.०८	(२४४,५३)		
	उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी						
	नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर						
	सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करोत्तर)						
	धरून)						
ξ	समभाग भांडवल	37.00	३२.००	३२.००	₹₹.००		
૭	राखीव (मागील लेखापरिक्षित लेखा				५६.७७		
	विवरणातील पुनर्मूल्यांकित राखीव						
	बगळून)						
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-						
	चे दर्शनी मूल्य)						
	ए. मूलभुतः	(१.२१)	३.११	(6,83)	२.६१		
	बी. सौम्यिकृत :	(१.२१)	३.११	(\$9,0)	२.६१		

### टिपा

- १. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले ते १० ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजर झाले. वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हता विरहित अभिप्राय दिले आहेत. ही वित्तीय विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस (इंड-एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ च्या रुल ३ व त्यानंतरचे संबंधित सुधारित नियम यास अनुसरून बनवली
- . १ एप्रिल, २०१७ पासून कंपनीने इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (''इंड एएस'') चा अवलंब केला आणि त्यानुसार हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १३३ सहवाचता त्या अंतर्गत जारी केलेले संबंधित नियम यांच्या अंतर्गत विहित इंड एएस ३४ अंतरिम वित्तीय अहवालांमध्ये घालून दिलेल्या गणन आणि मापन तत्त्वांनुसार बनवले आहेत.
- . आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन केले आहे.
- ४. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वयं स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट

सागर सिस्टेक लिमिटेड साठी आणि करिता सही/-

मीना मकेश बाब व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००७९९७३२

ठिकाणः मुंबई

100

DECCAN GOLD

ए) मूलभूत

## वॉल स्ट्रीट फायनान्स लिमिटेड

युनिट ६२२, दी समिट बिझनेस बे-ओमकार, पीव्हीआर सिनेमाा समोर, चकाला, एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ द्रुह्वनी : ०२२-६२७०९६०० वेबसाईट : www.wsfx.in सीआवएन- एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०३९६६०

		********				
	३० जून, २०२२ रोजी संपलेली तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा					
				(रु. लाखांत		
अ.	तपशिल	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष		
豖.		३०-जून-२२	३०-जून-२१	३१-मार्च-२२		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
१	एकूण उत्पन्न	८५६.३५	६०७.१३	३,০१०.७७		
?	कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व )	(८६.१७)	(१७१.७२)	(६३४.५५)		
\$	करपूर्व कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	(८६.१७)	(१७१.७२)	(६३४.५५)		
Х	कर परचात कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी परचात)	(५९.२८)	(११८.१४)	(४४१.८९)		
ધ	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी करिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक					
	उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(५९.२८)	(११७.७५)	(४५०.९८)		
Ę	समभाग भांडवल	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४		
6	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार					
	(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) राखीव					
۷	कालावधीकरिता प्रती भाग प्राप्ती					
	मूलभूतः	(০.५१)	(१.०२)	(३.८१)		
1	सौम्यिकतः	(0.48)	(8.03)	(3.78)		

वरील निष्कर्ष ११ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे स्वीकारण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे निष्कर्षाचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wsfx.in वर सुद्ध उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानुस वॉल स्टीट फायनान्स लिमिटेड करित

सही/

एन. श्रीक्रिण

दिनांक : ११ ऑगस्ट, २०२२ पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२

-८०२, क्रिसेन्झो, सी/३८-३९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१, फोन: ०२२-३३०४०७९७ फॅक्सः ०२२-२६५३२४४०, ई-मेलः info@deccangoldmines.com, वेबसाईटः www.deccangoldmines.com

	३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा					
				(रु. दशलक्षात)		
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले तिमाही		
अ. क्रा.	तपशील	३० जून, २०२२	३१ मार्च, २०२२	३० जून, २०२१		
941.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१.९९६	०.७६२	०.०८६		
2	कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)					
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(३.५४१)	(२६.६००)	(৬.६९८)		
æ	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा) (-)					
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(३.५४१)	(२६.६००)	(৬.६९८)		
У	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)(-)					
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(३.५४१)	(२६.६००)	(৬.६९८)		
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा	-	०.२८५	-		
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)					
ξ	समभाग भांडवल	९३.३२७	९३.३२७	९३.३२७		
O	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे राखीव					
	(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)		३२७.५९२			
ć	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ /- चे) अखंडित आणि खंडित					
	कामकाजासाठी					

	बी) सौम्यिकृत	(550.0)	(०.२८५)	(0.069)
su	नीच्या अलिप्त निष्कर्षांच्या संबंधात रकमा खालील प्रमाणे :			
١.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले तिमाही
١.		३० जून, २०२२	३१ मार्च, २०२२	३० जून, २०२१
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
Ţ	उलाढाल	१.९९४	૭.૬५૦	૨.હ५૧
f	करपूर्व नफा	(३.९०१)	(२६.३५९)	(६.७७६)
Ĥ	करोत्तर नफा	(३.९०१)	(२६.३५९)	(६.७७६)

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉव एक्सचेंजकडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या (एकत्रित आणि अलिप्त) तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे (एकत्रित आणि अलिप्त) संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com

आणि कंपनीची वेबसाईट (www.deccangoldmines.com) वर उपलब्ध आहे. मागील वर्षांची आकडेवारी ही त्यांना तुलनात्मक बनविण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठीत/पुनर्रचित करण्यात आली आहे.

वरील निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर विवायरमेंटस्) रेयुलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ नुसार ११ ऑगस्ट, २०२२

रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि शिफारस केले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता

थळ : बेंगळुरू देनांक : ११ ऑगस्ट, २०२२

एस. सुब्रमनियम कार्यकारी संचालक डीआयएन : ०६३८९१३८

(0.264) (0.062)

(0,036)

ई-मेल : info@sagarsystech.com • वेबसाईट : www.sagarsystech.com

३०.०६.२०२२ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

- इंड एएस मध्ये संक्रमणाची तारीख १ एप्रिल, २०१६ होती.
- www.sagarsystech.com वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १०.०८.२०२२

प्रपत्र क्र. ३

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

सही/

(एस के शर्मा)

वसुली अधिकारी

डीऑरटी-२. मंबः

खटला क्र.: ओए/७६६/२०१९ कर्ज वसली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स. १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचत ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स.

विरुद मे. रंगोली कॅटरर्स ॲण्ड सर्व्हिसेस बँकर

२) मे. रंगोली कॅटरर्स ॲण्ड सर्व्हिंसेस बँकर डीडब्ल्यु/एस/ओ-दिलीप सी-२३, खोली क्र. ०९, सागर किनारा सीएचएस लि., सेक्टर ४८ ए, सीवुड्स नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र

रायगड, महाराष्ट्र ४१०२०६

२१/०२/२०१९ रोजी सूचीबद्ध केला होता.

याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावं<mark>त हो</mark>ऊन रु. १९८७६३२.६२/– च्या कर्जाच्या वसुलीसा ामच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सचना जारी केली (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतीयह अर्ज)

विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे टाखविण्यासाठी -

मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार कर

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही . मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता

रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांव तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. ला ०३/१०/२०२२ **रोजी सकाळी १०.३० वा.** लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारां

गदर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्य गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. इया हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने हचा **दिनांकः १४/०७/२०२२** रोजी दिले.

समन्स जारी करण्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी

(संजय जैसवाल) प्रबंधक

(नियम-१५(१)(ए) पहा)/१६(३)

## बँक ऑफ इंडिया

येथे सुद्धा. फ्लॅट क्र. १९०१ सिल्व्हर हाईट्स सेक्टर १९ बी उल्वे बँक ऑफ इंडिया समोर जिल्हा रायगड.

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/७६६/२०१९ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर

. ऑक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन

मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मञ्जाव करण्यात आला आहे.

आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपदा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. वसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतू-

डीआरटी-॥, मुंबई

टिप: प्रयोज्य नाही ते काढून टाकावे

## ত্যভা State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा - ॥, रहेजा चेंबर्स, तळमजला, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. शाखंचा दूर. क्र. ०२२-४१६११४०२/४१६११४३४, ईमेल आयडी: team7.15859@sbi.co.in, sbi.15859@sbi.co.in

जोडपत्र – IV - А (नियम ८(६) ची तरतूद पहा) स्थावर मिळकर्तीच्या विक्री करिता विक्री सूचना सिक्युरिटायक्षेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदीन्वये स्थावर मतेच्या विक्रीकारित

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत ज्याचा **अन्वयीक/प्रत्यक्ष करूना** स्टेट बँक ऑफ इंडिया, तार धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ते कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून तारण धनकोंना थकबाकीत खालील उद्घेखित तक्त्यात संबंधीत खात्यासमोर नमूद थकबाकी + त्यावरील तारखेपर्यंतचे सांपार्शिक दराने व्याज + खर्च आणि परिव्यय (वजा वसुल, काही असल्यास) च्या वसुलीसाठी ०८ सप्टेंबर, २०२२ रोजी ''जे आहे जेथे आहे" ''जे आहे जसे आहे" आणि ''जे काही आहे तेथे आहे'" तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. मिळकतीनुसार राखीव किंमत आणि इअर

आ. क्र.	कर्जदाराचे नाव	थकबाकी (एनपीएच्या तारखेपासून	मिळकतीचा तपशिल	मिळकती चा प्रकार	राखीव किंमत (करोडमध्ये)+ जीएसटी आणि	ईअर (रू. करोडमध्ये) बोली वाढविण्याची रक्कम	प्राधिकृत अधिकारी आणि संपर्क क्रमांक	निरिक्षणाची तारिख
		वगळून व्याज)			इतर कर वगळून	(रू. लाखामध्ये)		
۲.	देवेन जितेंद्र	रू. ४६.८१	फ्लॅट क्र. ए-३००१ आणि बी-३००१, ३०वा मजला, लोडा	रहिवासी	42.83	4.28	श्री. मोहम्मद रशिद	०३.०९.२०२२ रोजीस स.
	मेहता	करोड	अल्टामाऊंट, स.क्र. सीएस १ए/६६४, मलाबार आणि कुंबाला				खान	११.३० ते सायं. ४.००
			हिल विभाग, अल्टामाऊंट रोड, मुंबई-४०० ०२६, मोज. ४१४९			१०.००	९२८५५५३०२५	वा.
			चौ.फूट संलग्नित ३८५.४४ चौ.मीटर्स चटई क्षेत्र च्यासह बिल्डिंगीच्या				लॅण्डलाईन क्र.	संपर्क व्यक्ती-
			लेव्हल पी-५ वरील सहाय्यक क्षेत्र वापर करण्याचे हक (सहाय्यक क्षेत्र हे				(कार्यालय):	श्रीम. कल्पिता पुराणिक-
			क्षेत्र मोज. ३६९ चौ.फूट चटई क्षेत्र संलग्नित ३४.२८ चौ.मीटर्स चटई क्षेत्र)				४१६११४०२	मोबाईल क्र.
			+ ५ कार पार्किंग क्षेत्र.					९८३३२१८७२४

लिलावाची तारिख: ०८ सप्टेंबर, २०२२- स.११.०० ते दु. १२.०० वा. प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह. केव्हायसी दस्तावेज आणि इअर सह बोली सादरीकरणाची तारिख: ०७ सप्टेंबर, २०२२ रोजीस किंवा पूर्वी.

सरफैसी ऑक्ट अंतर्गत वैधानिक १५ दिवसांची विक्री सूचना

प्राधिकृत अधिकान्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करप्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकरींवरील भार, त्यांचे मालकी हक आणि मिळकरील बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकवाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असत्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. बँकेला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसह मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकार/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील. विक्रीच्या अटी आणि शर्तीकरिता कपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनको यांची बेबसाईट www.sbi.co.in मध्ये पुरविलेल्या https://www.mstcec

दिनांक: १२.०८.२०२२ ठिकाण : मुंबई

## The Phoenix Mills Limited

Registered Office :- 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Tel: (022) 24964307/ 08/ 09 E-mail: investorrelations@phoenixmills.com Website: www.thephoenixmills.com CIN - L17100MH1905PLC000200

## EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2022

(Rs. in Lacs except per share data)

		(itelia and overbibe out of and o			
SI. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Year Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2021 Unaudited	
		Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	57,438.66	1,48,347.64	19,932.30	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	22,231.96	32,804.72	(3,216.10)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	77,907.53	32,804.72	(3,216.10)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	74,500.95	24,798.56	(3,477.58)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	74,453.15	27,948.64	(1,386.97)	
6	Equity Share Capital (Face Value of the share - Rs. 2/- each)	3,570.91	3,570.39	3437.82	
7	Equity Share Suspense Account	-	-	125.40	
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	6,54,677.79	-	
9	Earnings Per Share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic:	40.26	13.31	(1.52)	
l	Diluted	40.00	10.00	(4.50)	

## EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

	(Rs. in Lakhs)							
SI. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Year Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2021				
140.		Unaudited	Audited	Unaudited				
1	Tumover	11,222.43	28,358.88	3,729.44				
2	Profit before tax	9,208.16	39,446.25	23,784.28				
3	Profit after tax	8,322.21	36,987.68	23,466.97				

## Notes:

- The above Financial Results of the Group for the quarter ended 30th June, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their
- During the quarter ended 30th June, 2022 the company has issued 25,500 equity shares under ESOP scheme 2007 and 600 equity shares under ESOP scheme 2018 at an rcise price of Rs. 333.90/- and 726.39/- per equity share respectively
- The Scheme or Amalgamation ("Scheme") under section 230 to 232 of the Companies Act, 2013 for merger of the company's Subsidiary, Phoenix Hospitality Company Private Limited ("PHCPL"), with the Company, from the Appointed Date of 1st April 2019, has been approved by the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT") vide their Order dated 21st December, 2021, which has become effective on 11th January, 2022. The effect of the said merger had, accordingly, been accounted for in the quarter ended

The shares to be Issued to the shareholders of the transferor company pursuant to the said Scheme were shown under Equity share suspense account for the quarter ended 30th June 2021 and accordingly were considered while calculating earnings per share (EPS) for that quarter as per Indian Accounting Standard (Ind AS 33 "Earning per Share"). The said shares were allotted during the quarter ended 31st March 2022.

The figures of the previous periods have been adjusted to give the effect of the Scheme from its appointed date i.e. from 1st April, 2019.

- Based on the results & the financial information regularly reviewed by chief operating decision maker for making decisions about the resource allocation & performance ent, the group has on consolidated basis identified two reportable segments viz Property & related services and Hospitality services as per Ind As 108.
- On 31st March 2022, The Phoenix Mills Limited ('the Company') was holding 50% equity stake in Classic Mall Development Company Limited (CMDCL) and the balance 50% of equity stake were held by Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). On 5th May, 2022 the Company has acquired balance 50% equity stake in CMDCL from Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). Accordingly, from the said date CMDCL has become wholly owned subsidiary of the Company.

As per the requirement of IND AS 103, the Company has remeasured its previously held equity stake in Associate at fair value on 5th May, 2022 resulting into net gain of Rs. 55,675.57 lakhs (net of share in profits already recognised earlier) which is disclosed as exceptional item.

- The figures for the quarter ended 31st March, 2022 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year ended 31st March, 2022 and unaudited published year to date figures upto the nine months of the relevant financial year which were subject to limited review by the Statutory Auditors.
- Previous reporting period figures have been regrouped & rearranged wherever necessary to make them comparable with current period.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company at www.thephoenixmills.com\investors.

For The Phoenix Mills Limite Sd/-Shishir Shrivastava Managing Director DIN: 01266095

Date: August 11, 2022 Place: Mumbal